

SETUBANDHAN INFRASTRUCTURE LIMITED

(Formerly known as Prakash Constrowell Limited)

Registered Office: The Exchange, Near Ved Mandir, Tidke Colony, Trimbak Road, Nashik - 422002

CIN: L45200MH1996PLC095941 | Email: info@prakashconstro.com | Website: www.prakashconstro.com

Date: 12-11-2023

To

Department of Corporate Services
M/s. BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street,
Mumbai - 400 001
Scrip Code: 533605

Listing Department
M/s. NSE Limited
Exchange Plaza, Bandra-Kurla Complex,
Bandra East,
Mumbai - 400 051
Symbol: PRAKASHCON

Sub: Intimation about the Adjourned Annual General Meeting of the Setubandhan Infrastructure Ltd.

Ref: Scrip Code. 533605

Dear Sir/Madam,

Further to our intimation dated 23rd October, 2023 on the captioned subject, we wish to inform you that as per Notice of 27th AGM the AGM was adjourned due to lack of quorum.

The Resolution Professional has decided to adjourn the 27th Annual General Meeting of the members of the Company as per the provision of Section 103(2) of the Companies Act 2013 via audio/video conferencing to Thursday, 16th November, 2023 at 11.00 a.m. to transact the business as specified in the notice convening the 27th Annual General Meeting.

As per the provision of Section 103(2) of the Companies Act 2013, the company has published an advertisement vide dated 12th November, 2023 in Free Press Journal (English Newspaper) and Navshakti (Marathi Newspaper) intimating the shareholders about the adjourned Annual General Meeting, as enclosed herewith.

Request you to kindly note and consider the same.

Thanking you,

Yours Faithfully,

For Setubandhan Infrastructure Ltd. (Company in CIRP)

S. Maheshwari

CA Sandeep Maheshwari
Resolution Professional

(IP Reg No.: IBBI/IPA-001/IP-P00640/2017-18/11093)



Encl.: A/a

NOTICE is hereby given that our clients Mr. Mangesh Yashwant Salvi And Mrs. Malvi Yashwant Salvi will be transferred Flat No.104, area. 225 sq. ft. carpet area on 1st floor in the 'New Sai Ganesh CHS Ltd' MMRDA Colony, Anjani Kumar Compound Subhash Nagar, Nahur, Bhandup (West) Mumbai -400078 i.e. 'the said flat' from its Original Owner Mr. Shival Sadhadia through his Power of Attorney dated 19/09/2009 in their own name in the sub registrar office within the Kuria Taluka, Dist.- Mumbai Suburban.

All Persons claiming any interest in the said flat or any part thereof by way of sale, gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment or otherwise howsoever are hereby required to make the same known to the undersigned at his office address mentioned hereunder within 14 days from the date hereof, failing which the said sale will be completed, without any reference to such claim and the same, if any, shall be considered as waived.

Adv. RAGHUNATH S. GAUDE
Office No.1, Near Vakola Bridge,
Bus Stop, Nehru Road,
Santacruz East, Mumbai -400055
Mob.-9029776207

SIKOZY REALTORS LIMITED
Registered office : B-3, Trishul Apartment, Village Mudre Khurd, Taluka-Karjat, Dist-Raigad - 410 201.
CIN : L45200MH1992PLC067837

Extract of Un-Audited Financial Results for the quarter & half year ended 30th September 2023 (₹. in Lakhs)

Particulars	QUARTER ENDED		HALF YEAR ENDED	
	30.09.2023	30.06.2023	30.09.2023	30.06.2023
Total income from operations (Net)	-	-	-	-
Net Profit/(Loss) from ordinary activities after tax	(3.32)	(2.46)	(5.78)	(10.48)
Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary items)	(3.32)	(2.46)	(5.78)	(10.48)
Equity Share Capital	445.83	445.83	445.83	445.83
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	-	-	-	-
Earnings Per Share (before extraordinary items) (of ₹1/- each)	-	-	-	-
Basic & Diluted	-0.007	-0.006	-0.013	-0.024
Earnings Per Share (after extraordinary items) (of ₹1/- each)	-	-	-	-
Basic & Diluted	-0.007	-0.006	-0.013	-0.024

Notes:
1. The above is an extract of the detailed format of Quarterly Un-Audited Financial Results filed for 30th September 2023 with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarter & Half Year ended Financial Results is available on the Stock Exchange website www.bseindia.com and on Company's website at www.sikozy.com
2. The above results were reviewed by the Audit Committee and then approved by the Board at their respective meeting held on 11th November, 2023

For SIKOZY REALTORS LIMITED
sd/-
Jigar Desai
Director

Mumbai
Date : 11th November, 2023

SETUBANDHAN INFRASTRUCTURE LIMITED
(FORMERLY KNOWN AS PRAKASH CONSTRUCTION LIMITED)
Registered Office: The Exchange, Near VED Mandir, Tidke Colony, Trimbak Road, Nashik - 422002
CIN: L45200MH1996PLC095941 | Email: info@prakashconstro.com
Website: www.praakashconstro.com

NOTICE OF ADJOURNED ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the 27th Annual General Meeting of the Members of the company which was proposed to be held on Thursday 9th November, 2023 was adjourned for the want of quorum will now be held via audio/video conferencing on Thursday, 16th November, 2023 at 11.00 am to transact the business as specified in the notice convening the 27th Annual General Meeting which has been sent by permitted mode as per the provisions of the Companies Act, 2013 and rules framed thereunder to every concerned shareholders individually.

Place: Nashik
Date: November 12, 2023

By Order of the Resolution Professional
For Setubandhan Infrastructure Ltd.
CA Sandeep Maheshwari

मुलांपासून आजोबांपर्यंत एकच निवड

नवशक्ति

www.navshakti.co.in

**GOVERNMENT OF MAHARASHTRA
PUBLIC WORKS DEPARTMENT
INVITATION FOR BID (IFB)
NATIONAL COMPETITIVE BIDDING
e-Tender No. 28 for 2023-24**

Sealed Online Form 'B-1' e-tenders for the following works are invited by the Executive Engineer, Public Works Division Sawantwadi from the M.S.S. Gr A and Above in Sindhudurg District registered with the Government of Maharashtra in appropriate Group 'A' and 'B'. Executive Engineer Public Work Division Sawantwadi reserves right to accept or reject any tender without assigning any reason. The Conditional tender will not be acceptable.

Sr. No.	Name of work	Estimated Cost (Rupees)	Earnest Money (Rupees)	Time limit in Tender	Type of Tender & Cost of Tender	Class of Contractor
1	Strengthening and BT to Zarap Godewadi Road V. R. 508 KM 0/00 to 1/500 Tal. Kudal Dist Sindhudurg	16.14	17000/-	12 months	B-1/ Rs. 500/- + GST	M.S.S. Gr A and Above in Sindhudurg District
2	Strengthening and BT to Pulas Dukanwad Road VR 208 Km 0/00 to 5/00 Tal. Kudal Dist Sindhudurg	16.14	17000/-	12 months	B-1/ Rs. 500/- + GST	M.S.S. Gr A and Above in Sindhudurg District
3	Improvement and BT to Akeri Humaras Salgaon Road VR 489 KM 0/00 to 3/800 Tal. Kudal Dist Sindhudurg	16.06	17000/-	12 months	B-1/ Rs. 500/- + GST	M.S.S. Gr A and Above in Sindhudurg District
4	Strengthening and BT to Sarambal Bagwadi Chrmkarwadi Road VR 290 Km 0/00 to 4/00 Tal Kudal Dist Sindhudurg	15.98	16000/-	12 months	B-1/ Rs. 500/- + GST	M.S.S. Gr A and Above in Sindhudurg District
5	Strengthening and BT to Bambuli Nerurnagar Harijanwadi Road VR 277 Km 0/00 to 1/100 Tal Kudal Dist Sindhudurg	15.96	16000/-	12 months	B-1/ Rs. 500/- + GST	M.S.S. Gr A and Above in Sindhudurg District
6	Improvement and BT to More Bandekarwadi Road VR 459 KM 0/00 to 1/00 Tal Kudal Dist Sindhudurg	15.95	16000/-	12 months	B-1/ Rs. 500/- + GST	M.S.S. Gr A and Above in Sindhudurg District
7	Strengthening and BT to Bav Main Road to Vetal Pandar Golawanwadi Road VR 279 Km 0/00 to 1/00 Tal Kudal Dist Sindhudurg	15.86	16000/-	12 months	B-1/ Rs. 500/- + GST	M.S.S. Gr A and Above in Sindhudurg District
8	S.L.R. to Deputy Engineer Quarter Sawantwadi Tal Sawantwadi Dist Sindhudurg	9.90	10000/-	12 months	B-1/ Rs. 500/- + GST	M.S.S. Gr B and Above in Sindhudurg District

e-Tender time table

1	Download Period of online Tender and Bid Preparation	Dt. 13.11.2023 at 10.30 Hrs to Dt. 21.11.2023 at 17.00 Hrs.
2	Date and time of Pre-bid meeting	--
3	Place, Date and timing of opening Technical bid and Financial bid.	Dt. 22.11.2023 at 17.05 Hrs. at office of the the Executive Engineer P.W. Division Sawantwadi (If possible)

Notes:-

- All eligible/interested contractors who want to participate in tendering process should compulsorily get enrolled on e-tendering portal "https://mahatenders.gov.in" the appropriate category applicable to them.
- For any assistance on the use of Electronic Tendering System, the Users may call the below **Toil Free Ph. No. 1800 3070 2232 E-Mail: eproc.maharashtra@gmail.com, cppp-support@nic.in**
- It is compulsory for all participants to submit all documents online.
- Other term and conditioned displayed in online e-tender forms. Right to reject any or all online bid of work without assigning any reasons thereof is reserved.
- Above Tender Notice is displayed on P.W.D website www.mahapwd.com.

Sd/-
Mahendra P. Kini
Executive Engineer
Public Work Division
Sawantwadi.

DGIPR 2023-24/4854

PUBLIC NOTICE

NOTICE is given to the public at large that our clients have agreed to purchase from (1) Mr. Paresh Ramchandra Sukhtankar and (2) Mrs. Poonam Paresh Sukhtankar, both residing at MIDC, Andheri (East), Mumbai - 400093 the property mentioned in the schedule hereunder written.

ANY PERSON OR PERSONS having any claim or interest in or to the property mentioned in the Schedule hereunder by way of sale, exchange, mortgage (including equitable mortgage by way of deposit of title deeds) lease, inheritance, gift, lien, charge, maintenance, easement, trust, possession, license, occupancy or otherwise is/are hereby required to make the same known in writing along with documentary evidence to us at 301, Vikas, 11, Bank Street, Fort, Mumbai-400 001 within 14 days from the date hereof failing which it shall be deemed to have been waived and accepted that there does not exist any such claim or interest in the property mentioned in the schedule hereunder and our clients shall proceed to conclude the transaction without any reference to any such claim.

THE SCHEDULE OF THE PROPERTY ABOVE REFERRED TO:

ALL THAT Flat No.17A (1701) admeasuring about 719 square feet (carpet area) on 17th floor of the building known as "Oceanic" standing on the plot of land bearing Old Survey No. 98 and New Survey No. 28 and Cadastral Survey No. 734 admeasuring 866 square yards equivalent to 724.09 square meters and being final Plot No. 640, T.P.S III, Mahim and assessed by the Assessor and Collector of Municipal Rates & Taxes under 'G' Ward Nos. 2927, 4928 and 4929 and Street Nos. 255, 256 and 257 and bounded as follows:-

On or towards the East : By the property of Saraswat C.H.S. Ltd.
On or towards the West : By the property of Vallabhdas Tulsidas.
On or towards the North : By the property of Saraswat C.H.S. Ltd.
On or towards the South : By Sitadevi Temple Road.

Dated this 12th day of November 2023

Sd/-
LJ LAW
Advocates & Solicitors
(England & Wales)

MPL Plastics Limited
(CIN : L25209MH1992PLC066635)
Regd. Office : 2, Ashish Warehouse Corporation, Punjab Foundry Industrial Estate, Near Classic Studio,
Mira Bhayander Road, Kashimira, Mira Road (East), Dist. Thane - 401 104. Tel./ Fax : 022- 28455450 / 28458967
• Email : mplho@mplindia.in • Website: www.mplindia.in
Extract of Unaudited Financial Results for the Quarter and Six Months ended 30th September, 2023 (Rs.in Lakhs)

No. Particulars	Quarter Ended 30.09.2023		Six Months Ended 30.09.2023		Quarter Ended 30.09.2022	
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
1 Total Income from Operations	0.43	0.43	0.43	0.43	0.43	0.43
2 Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	(22.31)	(45.31)	(45.31)	(45.31)	(45.31)	(45.31)
3 Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(22.31)	(45.31)	(45.31)	(45.31)	(45.31)	(45.31)
4 Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(22.31)	(45.31)	(45.31)	(45.31)	(45.31)	(45.31)
5 Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/Loss for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	(22.04)	(45.04)	(45.04)	(45.04)	(45.04)	(45.04)
6 Equity Share Capital	1,250	1,250	1,250	1,250	1,250	1,250
7 Reserves (excluding Revaluation Reserve) as per Balance Sheet of previous year	-	-	-	-	-	-
8 Earnings Per Share (of Rs. 10/- Each)	(0.18)	(0.36)	(0.36)	(0.36)	(0.36)	(0.36)
(a) Basic	(0.18)	(0.36)	(0.36)	(0.36)	(0.36)	(0.36)
(b) Diluted	(0.18)	(0.36)	(0.36)	(0.36)	(0.36)	(0.36)

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Unaudited Financial Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and on Company's website www.mplindia.in. The above results were reviewed by the Statutory Auditors and also by the Audit Committee and have been taken on record and approved by the Board of Directors at its meeting held on 10th November, 2023.

Place : Thane
Date : 10th November, 2023

By order of the Board
For MPL Plastics Limited
M.B. Vaghani
Whole Time Director

TRIDHAATU RENOVATORS PRIVATE LIMITED
ADDRESS : 5TH FLOOR, B-WING, SHRIKANT CHAMBERS, SION TROMBAY ROAD, CHEMBUR, MUMBAI - 400071
CIN : U45500MH2018PTC307178 • WEBSITE : WWW.TRIDHAATU.COM

UNAUDITED FINANCIAL STATEMENT RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2023
(Amount in Lacs)

PARTICULARS	QUARTER ENDED			HALF YEAR ENDED		
	30-Sep-23	30-Jun-23	30-Sep-22	30-Sep-23	30-Sep-22	31-Mar-23
	UNAUDITED	UNAUDITED	UNAUDITED	UNAUDITED	UNAUDITED	AUDITED
1. Revenue from operation	-	-	-	-	-	-
2. Other Income	0.10	0.10	0.10	0.20	0.20	0.30
3. Total Income (1+2)	0.10	0.10	0.10	0.20	0.20	0.30
4. Expenses	-	-	-	-	-	-
a). Property Development Expenses	-	-	-	-	-	-
b). Employee Benefits	0.43	0.43	0.43	0.86	0.86	2.56
c). Finance costs	-	-	-	-	-	-
d). Other expenses	0.00	0.25	0.02	0.25	0.11	0.45
Total expenses	0.43	0.67	0.45	1.10	0.96	3.01
5. Profit / (Loss) Exceptional Items (3-4)	-0.33	-0.58	-0.35	-0.90	-0.76	-2.71
6. Exceptional Items	-	-	-	-	-	-
7. Profit / (Loss) before tax (5-6)	-0.33	-0.58	-0.35	-0.90	-0.76	-2.71
8. Income tax expenses	-	-	-	-	-	-
a). Current Tax	-	-	-	-	-	-
b). Deferred Tax	-	-	-0.09	-	-0.19	-1.69
Total tax expense	-	-	-0.09	-	-0.19	-1.69
9. Profit / (Loss) after tax (7-8)	-0.33	-0.58	-0.26	-0.90	-0.57	-1.02
10. Other Comprehensive Income (OCI) (net of tax)	-	-	-	-	-	-
11. Total Comprehensive Income for the period (9+10)	-0.33	-0.58	-0.26	-0.90	-0.57	-1.02
12. Paid-up Equity share capital (Face Value Rs. 10/- each)	100,000	100,000	100,000	100,000	100,000	100,000
13. Reserves and surplus (Included under other equity as per balance sheet of previous accounting year)	-	-	-	-	-	27.04
14. Earnings per Share (of Rs. 10/- each) (not annualized):	-	-	-	-	-	-
a). Basic (Rs.)	(3.29)	(5.75)	(2.64)	(9.05)	(5.72)	(10.15)
b). Diluted (Rs.)	(3.29)	(5.75)	(2.64)	(9.05)	(5.72)	(10.15)
15. Debt Equity Ratio ("DER") *	26.27	25.35	23.39	26.27	23.39	24.62
16. Debt Service Coverage Ratio ("DSCR")**	-	-	-	-	-	-
17. Interest Service Coverage Ratio ("ISCR")**	-	-	-	-	-	-

**** Not disclosed in view of negative coverage ratio**

Notes:

- The above statement of unaudited Financial results for the quarter & half year ended september 30, 2023 ('the Statement') of Tridhaatu Renovators Pvt Ltd ('the Company') is reviewed by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors at their meeting held on 10th November 2023. The financial results are prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (as amended) (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 other recognised accounting practices and policies to the extent applicable.
- Financial results for the quarter and half year ended 30th September, 2023 has been subjected to limited review by our Statutory Auditors.
- The figures of current quarter (i.e., three months ended September 30, 2023) are the balancing figures between the unaudited Half Yearly (i.e. September 30, 2023) figure and preceding quarter (i.e., three months ended June 30, 2023) which have been subject to limited review.
- As the Company's business activity falls within a single business segment viz. 'Development of Real Estate Property', the financial statements are reflective of the information required by Ind AS 108 'Operating Segments'
- Assumptions to Financial Ratios
Debt Equity Ratio = (Borrowings-Cash and Bank Balances-Fixed Deposits-Liquid Investments)/Total Equity
Equity (Net Worth) = Equity Share Capital + Reserves & Surplus (Other Equity)
- Previous periods figure have been regrouped, rearranged, reclassified wherever necessary to correspond with those of the current period.

For and on behalf of Board of Directors
Tridhaatu Renovators Private Limited
Sd/-
Govind Krishnan Muthukumar
Managing Director, (DIN : 00463579)

Place : Mumbai
Date : 10th November, 2023

SYMBOLIC POSSESSION NOTICE

ICICI Bank Branch Office: ICICI Bank Ltd. 4/10, Mythree Tower, Bommanhalli Hosur Main Road Bangalore- 560068.

Whereas The undersigned being the Authorized Officer of ICICI Bank Limited under the Securitisation, Reconstruction and Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) rules 2002, issued demand notices upon the borrowers mentioned below, to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice.

As the borrower failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken Symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the date mentioned in the notice. The borrower in public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of ICICI Bank Limited.

Sr. No.	Name of the Borrower/ Loan Account Number	Description of Property/ Date of Symbolic Possession	Date of Demand Notice/ Amount in Demand (Rs.)	Name of Branch
1.	Samir Tukaram Kulkarni/ Ashali Samir Kulkarni/ LBBGM00000350293	(As Described In The Loan Document/ Property Document Covering Plot No.438, R.S.No. 32/2/24,- B-2 Annapurma Vastu, Infront of Ambika Tiles, Bhayaga Nagar, Belgaum 590006 (Admeasuring An Area of As Per Sale Deed North: As Per Sale Deed South: As Per Sale Deed East: As Per Sale Deed West: As Per Sale Deed/ Date of Symbolic Possession on 09/11/2023.	15.03.2022 Rs. 1,57,770.00/-	Belgaum

The above-mentioned borrowers(s)/ guarantors(s) are hereby given a 30 day notice to repay the amount, else the mortgage properties will be sold on the expiry of 30 days from the date of publication of this Notice, as per the provisions under the Rules 8 and 9 of Security Interest (Enforcement) Rules 2002.

Date: November 10, 2023
Place: Pune

Authorized Officer
ICICI Bank Limited

PAPER NOTICE

NOTICE hereby given that I am investigating title of the land bearing (1) Survey No.58, Hissa No.1/1, (Old 58/1), area HRP 0-19-80 + Potkharaba HRP 0-00-20, Assessment Rs.2-62 Paise, (2) Survey No.58, Hissa No.1/2, (Old 58/1), area HRP 0-48-80 + Potkharaba HRP 0-00-60, Assessment Rs.6-45 Paise, (3) Survey No.58, Hissa No.1/3, (Old 58/1), area HRP 0-26-30 + Potkharaba HRP 0-00-30, Assessment Rs.3-49 Paise, (4) Survey No.58, Hissa No.2/1, (Old 58/2), area HRP 0-20-80 + Potkharaba HRP 0-03-40, Assessment Rs.2-90 Paise, (5) Survey No.58, Hissa No.2/2, (Old 58/2), area HRP 0-17-20 + Potkharaba HRP 0-02-80, Assessment Rs.2-40 Paise, (6) Survey No.58, Hissa No.2/3, (Old 58/2), area HRP 0-17-20 + Potkharaba HRP 0-02-80, Assessment Rs.2-40 Paise, (7) Survey No.58, Hissa No.2/4, (Old 58/2), area HRP 0-17-20 + Potkharaba HRP 0-02-80, Assessment Rs.2-40 Paise, (8) Survey No.58, Hissa No.2/5, (Old 58/2), area HRP 0-17-20 + Potkharaba HRP 0-02-80, Assessment Rs.2-40 Paise, of village Usgaon Tal.Vasai, Dist. Palghar and within the jurisdiction of Usgaon Gram Panchayat (the said Property) of M/s. Spartan Land Developers LLP. through its Partners (1) Shri. Sandesh Purushottam Pawar, (2) Shri. Sanjay Vasudeo Raut. Any person having any claim, right, charge, inheritance, mortgage, exchange, gift, tenancy, possession, easement, occupancy rights or otherwise howsoever in respect of the said Property, is required to lodge the claim or objection, if any, along-with all documents with the undersigned within 15 (fifteen) days from the date of publication of this notice to the undersigned at "A/303, Vedangi Tower, Opp. Nalagani English School, Kargil Nagar, Virar East, Tal. Vasai, Dist. Palghar - 401305", failing which all the rights and interest to the said Property will be treated as free from any claim or encumbrances of any nature whatsoever and the same will be considered as waived and accordingly the certificate of title will be issued in respect of the said Property. Please take note that the objection/claim should be lodged along-with all supporting documents, otherwise it shall not be entertained.

Sd/-
Yogesh Pramod Virvarkar,
(Advocate)

SAKUMA EXPORTS LTD.
EXPORTERS & IMPORTERS (GOVERNMENT OF INDIA RECOGNISED TRADING HOUSE)
Regd Office: 301-A, Aarus Chambers, S.S. Amrutwar Lane, Near Mahindra Tower, Worli, Mumbai-13
CIN - L51909MH2005PLC155765

Extract of Statement of Standalone & Consolidated Financial Results for the Quarter ended Sept 30, 2023
(As per the format under Annexure XI of the SEBI Circular No. CIR/CFD/CMD/15/2015 dated November 30, 2015)

Rs. In Lacs (Except Earning per share)

Particulars	Standalone			Consolidated		
	Quarter Ended 30-Sep-23	Quarter Ended 30-Sep-22	Half Year Ended 30-Sep-23	Quarter Ended 30-Sep-23	Quarter Ended 30-Sep-22	Half Year Ended 30-Sep-23
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
Total Revenue from Operations (Net)	31,233.51	31,126.24	72,649.57	36,432.64	33,234.91	85,082.73
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	249.28	292.59	589.91	273.12	320.54	750.55
Total Comprehensive Income	253.77	301.54	595.40	277.61	329.49	756.04
Weighted Average Equity Share Capital (FV of Re. 1 per share)	2,345.59	2,345.59	2,345.59	2,345.59	2,345.59	2,345.59
Earnings Per Share (before extraordinary items)	-	-	-	-	-	-
(a) Basic	0.11	0.13	0.26	0.12	0.14	0.32
(b) Diluted	0.11	0.13	0.26	0.12	0.14	0.32
Earnings Per Share (after extraordinary items)	-	-	-	-	-	-
(a) Basic	0.11	0.13	0.26	0.12	0.14	0.32
(b) Diluted	0.11	0.13	0.26	0.12	0.14	0.32

Notes to the unaudited financial results for the year ended Sept 30, 2023:

- The above Unaudited Standalone financial results for the half year ended September 30, 2023 were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on November 11, 2023. The Auditors have issued an unqualified Audit opinion on these results.
- The Financial results of the Company have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) notified under Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended by the Companies (Indian Accounting Standards) (Amendment) Rules, 2016.
- Company's business activity falls within a single primary business segment i.e. trading in agro products, hence no separate information is disclosed.
- Previous Years figures have been regrouped / rearranged wherever considered necessary to confirm to the current period classification and grouping.

For S

PUBLIC NOTICE

Public Notice is hereby given to all concerned that M/s. G AGRAWAL CONSTRUCTIONS (INDIA) PRIVATE LTD. a Company Incorporated under the Companies Act, have entered into a deal with the Owner Shri Shubham Murlidhar Agarwal who is entitled for 50% Undivided share in respect of the lands bearing Old Survey No.566, New Survey No.219, Hissa No.1A, adm. 4810 Sq. Meters and Old Survey No.566, New Survey No.219, Hissa No.2, adm.2660 Sq. Meters and (iii) Old Survey No.566, New Survey No.219, Hissa No.6, adm. 880 Sq. Meters in aggregate admeasuring 8350 Sq. Meters of revenue Village Bhayander, Taluka & District Thane, at Bhayander (W), Mira Bhayander Municipal corporation, (the said properties) and Our company has purchased and acquired the said 50% undivided share from the above-named owner together with his all rights, title and interests in respect of the said land properties. It is hereby informed to all concerned that not to deal with the said property in any manner whatsoever without the confirmation of my company, otherwise the developers, flat purchasers, banks, financial institutions or any one on purchased or acquired any rights in respect of the said properties. All concerned parties will have to face the consequences at their entire risks, costs as expenses which please note it well. Office at Gautam Agrawal, 8, Goverdhan, 150 Feet Road, Near Flyover, Next to HDFC Bank, Bhayander (W), Thane-401101.

Thane: dated 12th day of November, 2023.

Sd/-
M/s. G AGRAWAL
CONSTRUCTIONS (INDIA)
PRIVATE LTD.

PUBLIC NOTICE

Public Notice is hereby given to all concerned that M/s. G AGRAWAL CONSTRUCTIONS (INDIA) PRIVATE LTD. through its director Gautam P. Agarwal, have entered into a deal with the Owners (1) Kishankumar J. Kedia (Marwadi), (2) Lalitkumar Mahavir Kedia, (3) Ashokkumar Mahavir Kedia & (4) Anilkumar Mahavir Kedia in respect of the lands bearing (1) S. No.62, S. No.130/1(p) CTS No.560, adm.1659.10 Sq. Mtrs. (2) S. No.560/1, adm.10.20 Sq. Mtrs. (3) S. No.560/2, adm.18.70 Sq. Mts. (4) S. No.560/3, adm.18.70 Sq. Mts. (5) S. No.560/4, adm.18.70 Sq. Mts. (6) S. No.560/5, adm.82.10 Sq. Mts. (7) S. No.560/6, adm.21.80 Sq. Mts. (8) S. No.560/7, adm.20.50 Sq. Mts., (9) S. No.560/8, adm.15.40 Sq. Mts. (10) S. No.560/9, adm.20.30 Sq. Mts. (11) S. No.560/10, adm.13.10 Sq. Mts and (12) S. No.560/11, adm.13.70 Sq. Mts., all of Village Malad, Taluka Borivali, MSD, at S. V. Road, Malad (W), Mumbai-400064, (the said properties) and my company has agreed to purchase and acquire the said properties from the owners above-named. It is hereby informed to all concerned that not to deal with the said property in any manner whatsoever without the confirmation of the said company, otherwise the developers, flat purchasers, banks, financial institutions or anyone have purchased or acquired any rights in respect of the said properties. All concerned parties will have to face the consequences at their entire risks, costs and expenses which please note it well. Office at Gautam Agrawal, 8, Goverdhan, 150 Feet Road, Near Flyover, Next to HDFC Bank, Bhayander (W), Thane-401101.

Thane: dated 12th day of November, 2023.

Sd/-
M/s. G AGRAWAL
CONSTRUCTIONS (INDIA)
PRIVATE LTD.

FUTUREPHONE LIMITED

Regd. Off.: Knowledge House, Shyam Nagar, Off. Jogeshwari Vikhroli Link Road, Jogeshwari, Mumbai - 400 060, India
Tel. No. 022-3084 2200 ; Fax No.:022-3084 2201 CIN : U64100MH2016PLC285960

Statement of Unaudited Financial Results for quarter ended September 30, 2023 (Amt In Lakhs)

Particulars	Quarter Ended 30/09/2023	Quarter Ended 30/09/2022	Previous year ended 31/03/2023
	Unaudited	Unaudited	Audited
1. Total Income from Operations	-	-	0.42
2. Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary Items)	(0.74)	(0.25)	(19.50)
3. Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(0.74)	(0.25)	(19.50)
4. Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(0.74)	(0.25)	(19.50)
5. Total Comprehensive income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive income (after tax)	(0.74)	(0.25)	(19.50)
6. Earning Per Share (EPS) :			
(i) Basic (in ₹)	(0.01)	(0.00)	(0.18)
(ii) Diluted (in ₹)	(0.01)	(0.00)	(0.18)
7. Paid up Equity Share Capital	1,100.00	1,100.00	1,100.00
8. Securities Premium Account	-	-	-
9. Reserve (Excluding Revaluation Reserve)	(5,364.30)	(5,354)	(5,363.22)
10. Net Worth	(4,264.30)	(4,253.72)	(4,263.22)
11. Paid up debt Capital	39,247.81	39,247.81	39,247.81
12. Capital Redemption Reserve	-	-	-
13. Debenture Redemption Reserve	-	-	-
14. Debt Equity Ratio	(9.20)	(9.23)	(9.21)
15. Debt Service Coverage Ratio (DSCR)	-	-	-
16. Interest Service Coverage Ratio (ISCR)	-	-	-

Notice:

(1) The above is an extract of the detailed format of quarterly/ annual financial results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the LODR Regulations. The full format of the quarterly financial results are available on the websites of the Bombay Stock Exchange (BSE) (<https://www.bseindia.com/stock-share-price/futurephone-ltd/7124/959279/corp-announcements/>)

(2) For the other line items referred in regulation 52 (4) of the LODR Regulations, pertinent disclosures have been made to the BSE and can be accessed on the URL (<https://www.bseindia.com/stock-share-price/futurephone-ltd/7124/959279/corp-announcements/>)

For and on behalf of
Futurephone Limited
Sd/-
Vaibhav Kesarkar
Director
DIN: 09140817

Place : Mumbai
Date : 10/11/2023

The spirit of Mumbai
is now 94 years old!

FREE PRESS JOURNAL

www.freepressjournal.in

सेतुबंधन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड
(पूर्वी प्रकाश कॉन्स्ट्रक्शन्स लिमिटेड अर्जी प्राप्त)

नॉन्प्राफिट कॉर्पोरेशन: रि. एम्बेस्डर, वे. मंदीर जवळ,
तिरिफे कॉलनी, त्रयंबक रोड, नाशिक - ४२२००२

सीआयएन: एल६११०एमएच११६१पीएलसी१५११११. ईमेल: info@prakashconstro.com
वेबसाईट: www.prakashconstro.com

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या तहकूचीची सूचना

सूचना वाढारे देण्यात येते की, कंपनीच्या सभासदांची २०वी वार्षिक सर्वसाधारण सभा जी मुंबय, ९ नोव्हेंबर, २०२३ रोजी घेण्याचे नियोजित होते ती गणपूर्वी सल्ल्यामुळे तहकूची करायला आली आहे ती आता वैयक्तिकरित्या प्रत्येक संबंधित भागधारकांना कंपनी अधिनियम, २०१३ आणि त्या अंतर्गत स्थापित नियमांच्या तुरुतुमुनुसार संमत माध्यमात पाठविलेल्या असा ७७व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला बोलावणीचा सूचना नमुद्र केलेले कामकाज करणाऱ्याची मुदत, १६ नोव्हेंबर, २०२३ रोजी स. ११.०० वा. ऑडिओ/व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे घेण्यात येणार आहे.

ठिकाण : नाशिक
दिनांक : १२ नोव्हेंबर, २०२३

सही /
सीए सदीप मेहरोत्रा

इरॉस इंटरनॅशनल लिमिटेड

सीआयएन: एल६११०एमएच११६१पीएलसी१००००२

नों. कार्यालय: १०१/१०२, सुप्रिम चॅम्बर्स, वीरा इस्टाई रोड मंगल, अंधेरी (पश्चिम), मुंबई - ४०००५३

३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षासाठी एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा (रु. लाखात)

तपशील	रोजी संपलेली तिमाही			रोजी संपलेले अर्ध वर्ष			रोजी संपलेले वर्ष
	३०-सप्टें-२३	३०-जून-२३	३०-सप्टें-२२	३०-सप्टें-२३	३०-सप्टें-२२	३१-मार्च-२३	
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ नफा/तोटा)	६,१६५	२,४६२	२५,२२९	८,२७७	३१,८८८	७५,६५९	
कर व अपवादात्मक बाबीपूर्वी निव्वळ नफा/तोटा	३,४७६	(११,६२२)	(३,५७९)	(७,७०६)	(६,२१९)	(११,९६८)	
कर पूर्व अपवादात्मक बाबीनंतर निव्वळ नफा/तोटा	३,४७६	(११,६२२)	(३,५७९)	(७,७०६)	(६,२१९)	(११,९६८)	
कर आणि अपवादात्मक बाबीनंतर निव्वळ नफा/तोटा	३,४७०	(११,६७५)	(३,५५४)	(७,७०५)	(६,१७६)	(११,९७८)	
एकूण सर्वसाधारण उतार	२८४	(६७)	२,९१८	२१७	६,७७०	७,८२३	
प्रति सभाभाग भांडवल	९,५९९	९,५९९	९,५८८	९,५९९	९,५८८	९,५९९	
मूलभूत सौम्यिकृत	३,६२	(११,६५)	(३,७२)	(८,०३)	(६,४६)	(१२,४८)	
	३,६२	(११,६५)	(३,७२)	(८,०३)	(६,४६)	(१२,४८)	

टीपा:

१. वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे सादर केलेल्या ३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या अर्ध वर्ष आणि तिमाहीसाठी अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण एकत्रित एकत्रित एकत्रित वेबसाईट आहे. ३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या अर्ध वर्ष आणि तिमाहीसाठी अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण एकत्रित एकत्रित वेबसाईट आहे (www.nseindia.com/www.bseindia.com) तसेच कंपनीची वेबसाईट <https://www.erosmediaworld.com/investor-relations-eros/semi-financial-reports/> वर उपलब्ध आहे.

२. अलिप्त वित्तीय निष्कर्षांवरील अतिरिक्त माहिती खालील प्रमाणे:

इरॉस इंटरनॅशनल लिमिटेड

नों. कार्यालय: १०१/१०२, सुप्रिम चॅम्बर्स, वीरा इस्टाई रोड मंगल, अंधेरी (पश्चिम), मुंबई - ४०००५३

३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षासाठी अलिप्त आणि एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा (रु. लाखात)

तपशील	रोजी संपलेली तिमाही			रोजी संपलेले अर्ध वर्ष			रोजी संपलेले वर्ष
	३०-सप्टें-२३	३०-जून-२३	३०-सप्टें-२२	३०-सप्टें-२३	३०-सप्टें-२२	३१-मार्च-२३	
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ नफा/तोटा)	३,९६९	९१५	२,५९८	४,८७६	६,४८८	४५,१४२	
कर व अपवादात्मक बाबीपूर्वी निव्वळ नफा/तोटा	(१,८३२)	(८,१३८)	(४,२०१)	(९,१७०)	(७,०१७)	(११,३३२)	
कर पूर्व अपवादात्मक बाबीनंतर निव्वळ नफा/तोटा	(१,८३२)	(८,१३८)	(४,२०१)	(९,१७०)	(७,०१७)	(११,३३२)	
कर आणि अपवादात्मक बाबीनंतर निव्वळ नफा/तोटा	(१,८३२)	(८,१३८)	(४,२०१)	(९,१७०)	(७,०१७)	(११,३३२)	
एकूण सर्वसाधारण उतार	(१,८३२)	(८,१३८)	(४,२०१)	(९,१७०)	(७,०१७)	(११,३१५)	

टीपा:

३. सोबतचे एकत्रित आणि अलिप्त वित्तीय निष्कर्षांचे पुनर्विलोकन लेखापरीक्षण समितीने केले आहे आणि १० नोव्हेंबर, २०२३ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकी ते संचालक मंडळाच्या वतीने मंजूर केले.

संचालक मंडळाच्या वतीने आणि साठी /
सदीप दिवेदी
कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी
डीआयएन: ०७८०१४६

JET FREIGHT
THE WAVE OF RELIABILITY & PERFORMANCE

जेट फ्रेट लॉजिस्टिक्स लिमिटेड

सीआयएन: एल६३०९एमएच२००९पीएलसी१६१११४

नों. कार्यालय: सी/७०६, प्रमुख प्लाझा, कार्डिनल ग्रेगोरियस रोड, होली फॅमिली चर्च समोर, चकाला, अंधेरी पूर्व, मुंबई-४०००९९.
ईमेल: ir@jfl.com, वेबसाईट: www.jfl.com, दू.: +९१-२२-६१०४३७००

३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षासाठी अलिप्त आणि एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा (रु. लाखात इंग्रजीस व्यक्त)

तपशील	अलिप्त			एकत्रित		
	संपलेली तिमाही	संपलेले अर्ध वर्ष	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही	संपलेले अर्ध वर्ष	संपलेले वर्ष
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	८,८३४.३४	११,३७१.९२	१०,४९७.०९	२०,२१५.२६	२३,७७९.६७	४१,७६९.८९
अखंडित कामकाजातून कालावधीसाठी निव्वळ नफा (कर आणि अपवादात्मक बाबीपूर्वी)	(१४०.९७)	(३०४.९५)	(९२.९८)	(४४५.९९)	५६.४५	८५.५५
अखंडित कामकाजातून कालावधीसाठी निव्वळ नफा (कर पूर्व आणि अपवादात्मक बाबीनंतर)	(३३९.५७)	(३०४.९५)	(९२.९८)	(६४५.५९)	५६.४५	८५.५५
अखंडित कामकाजातून कालावधीसाठी निव्वळ नफा (कर आणि अपवादात्मक बाबीनंतर कंपनीच्या मालकांना देय)	(३३९.५७)	(३०३.०७)	(२.८३)	(६४२.६३)	९९.६९	६०.८०
अखंडित कामकाजातून कालावधीसाठी निव्वळ नफा (करोतर आणि अपवादात्मक बाबीनंतर, कंपनीच्या मालकांना देय)	-	-	-	-	-	-
अखंडित आणि खंडित कामकाजातून कालावधीसाठी एकूण सर्वसाधारण उतार सर्वसाधारण उतार (कालावधीसाठी नफा (करोतर) आणि इतर सर्वसाधारण उतार (करोतर) धरून, कंपनीच्या मालकांना देय)	(३३८.३४)	(३०१.९२)	०.४९	(६४०.२५)	१०६.२९	१०.२४
सम भाग भांडवल	२,३२०.९९	२,३२०.९९	१,१६०.०९	२,३२०.९९	१,१६०.०९	२,३२०.९९
अखंडित कामकाजासाठी प्रति सभाभाग प्रामी (अवार्शिक) (प्रति शेअर रु. ५/- चे दर्शन मूल्य)	(०.७३)	(०.६५)	(०.०९)	(१.३८)	०.४३	०.०९
मूलभूत सौम्यिकृत:	(०.७३)	(०.६५)	(०.०९)	(१.३८)	०.४३	०.०९
अखंडित आणि खंडित कामकाजासाठी प्रति सभाभाग प्रामी (अवार्शिक) (प्रति शेअर रु. ५/- चे दर्शन मूल्य)	(०.७३)	(०.६५)	(०.०९)	(१.३८)	०.४३	०.०९
मूलभूत सौम्यिकृत:	(०.७३)	(०.६५)	(०.०९)	(१.३८)	०.४३	०.०९

टीपा:

१. वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे सादर केलेल्या अलिप्त आणि एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांच्या विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण कंपनीची वेबसाईट म्हणजेच www.jfl.com वर आणि एनएसईची (www.nseindia.com) व बीएसईची (www.bseindia.com) ह्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. २. आवश्यकतेनुसार मागील कालावधीची आकडेवारी पुनर्गणित/पुनर्वर्गीकृत केली आहे.

ठिकाण: मुंबई
दिनांक: १० नोव्हेंबर, २०२३

संचालक मंडळाच्या वतीने आणि साठी /
रिचर्ड फ्रान्सीस थेकनथ
अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक

जाहीर नोटीस

मे. सागर बार, सीएल - ३, अनुज्ञाती क्र. ७०, ही अनुज्ञाती शॉप नं. ७, रतनमाल महल, एल. जे. रोड, माहिम (प.), मुंबई-४०० ०६६ या ठिकाणी श्री. विरवनाथ वि. वायकूळ व श्री. सुगम एस. गांधी व श्री. योगेश विरवनाथ वायकूळ यांचे नावे भागीदारीत कार्यरत असून सदरस्थितीत अनुज्ञातीचे अनुज्ञातीधारक/ भागीदार त्यांच्या वैयक्तिक अडचणीमुळे त्यांना अनुज्ञातीचे व्यवहार चालविण्यास सारस्य नसल्याने त्यांच्या परीचयाच्या शीमती छाया राजु भुमरे रा. पाचोड (बु.) ता. वैठण जि. छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) यांच्या नावे हस्तांतरित/वर्ग करणेबाबत विनंती सदर अनुज्ञातीचे अनुज्ञातीधारक/भागीदार श्री. सुगम सदानंद गांधी व श्री. योगेश विरवनाथ वायकूळ यांनी या कार्यालयास केलेली आहे. तरी याबाबत कोणास काही हरकत असल्यास त्यांनी त्यांचे लेखी आक्षेप ही नोटीस प्रसिध्द झाल्याचे ताखेपामुन ८ दिवसांच्या आत "अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, मुंबई शहर, जुने जकात घर, ता. पंजला, फोर्ट, मुंबई-४०० ००१" या पत्त्यावर पाठवावी. जर वरील मुदतीत कोणतेही लेखी आक्षेप प्राप्त न झाल्यास मे. सागर बार, सीएल-३, अनुज्ञाती क्र. ७० ही अनुज्ञातीमधून श्री. सुगम सदानंद गांधी व श्री. योगेश विरवनाथ वायकूळ यांची नावे कमी करून सदर अनुज्ञाती शीमती छाया राजु भुमरे यांच्या नावे भागीदारीत वर्ग/हस्तांतर करण्यात येईल.

स्वाक्षरीत /
जिल्हाधिकारी, मुंबई शहरकारिता

फॉर्म बी
जाहीर उद्घोषणा
(इन्वॉल्व्हन्सी अँड बँकप्टसी बोर्ड ऑफ इंडिया (लिक्विडेशन प्रोसेस) रेग्युलेशन्स, २०१६ च्या रेग्युलेशन १२)

अंबुद्रा सॉल्व्हन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या स्ट्रक्चरलडव्हा मारितीसाठी

अ. क्र.	संबंधित	पदावली
१	कॉर्पोरेट कंत्राटदारा नाव	अंबुद्रा सॉल्व्हन्स प्रायव्हेट लिमिटेड
२	कॉर्पोरेट कंत्राटदारा व्यापारीचे नाव/नॉनलीन असे ते प्राधिकरण	कंपनी प्रायव्हेट, मुंबई
३	कॉर्पोरेट कंत्राटदारा कॉर्पोरेट आर्ग्युमेंटेशन व/किंवा कंत्राटदारा निमित्तिद्वारे सांबाळितली आर्ग्युमेंटेशन क्र. क्र.	७०९९९९एमएच२०११पीएलसी१३३००
४	कॉर्पोरेट कंत्राटदारा नॉनलीन कंत्राटदारा व मुल्य कंत्राटदारा (असल्यास) कंत्राटदारा नाव	कार्यालय क्र. ३०७, ३०८ मजला, श्री रेव, म्याना फ्लोर रोड, मुंबई पूर्व, मुंबई, महाराष्ट्र, भारत, ४०००८१.
५	नारदी अडिगा सर्व हस्तांतरित तारीख	१० नोव्हेंबर, २०२३
६	कॉर्पोरेट कंत्राटदारा वित्तिय कंत्राटदारा तारीख	१० नोव्हेंबर, २०२३
७	समाकलन इच्छुत कंत्राटदारा नंतर व्यवसायकारिता वर आणि नॉनलीन कंत्राटदारा	नाम: रमेशम इन्वॉल्व्हन्सी लिक्विडेशन प्रोसेस प्रायव्हेट लिमिटेड, इन्वॉल्व्हन्सी प्रोसेस प्रायव्हेट लिमिटेड, नॉनलीन कंत्राटदारा/आवार्शे-००१३/ आवार्शे-१/२०२३-२३/००४४
८	मंडळात नॉनलीन असेलता समाकलनाचा पत्ता आणि स्थान	पत्ता: रमेशम इन्वॉल्व्हन्सी लिक्विडेशन प्रोसेस प्रायव्हेट लिमिटेड, १०१, कर्नाका ऑडियम २, ब्रॉड स्ट्रीट रोड, चकाला एमएव्हीसी, अंधेरी पूर्व, मुंबई-४०००९३ ईमेल आवार्शे: caamith.gupta@gmail.com
९	समाकलन पत्रव्यवहार करणाऱ्यासाठी असेलता पत्ता आणि स्थान	पत्ता: रमेशम इन्वॉल्व्हन्सी लिक्विडेशन प्रोसेस प्रायव्हेट लिमिटेड, १०१, कर्नाका ऑडियम २, ब्रॉड स्ट्रीट रोड, चकाला एमएव्हीसी, अंधेरी पूर्व, मुंबई-४०००९३ ईमेल आवार्शे: Liquidator.acyula@nlp.co.in, caamith.gupta@gmail.com
११	दुवे सादर करणाऱ्या अंतिम तारीख	२८/०९/२०२३

यादारे सूचना देण्यात येते की, कम्पनीच्या राष्ट्रीय कंपनी विधि न्यायप्रणाली, मुंबई खंडपीठ वॉर्ड दिनांक १० नोव्हेंबर, २०२३ रोजी अंबुद्रा सॉल्व्हन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या संपन्नतातून मुल्यकृत करणाऱ्यांचे अंतिम दिनांक अंबुद्रा सॉल्व्हन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या स्ट्रक्चरलडव्हा यादारे प्रत्येकसंयकडे वार ३०.११.२०२३ रोजी घेतला आहे. २०२३ किंवा त्यापूर्वी त्यांच्या दाव्यांचे पुरावे सादर करणाऱ्या संपन्नतात येते. विनियम धरकांनी पुराव्यावह त्यांचे दावे केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सादर करावेत. अन्य सर्व धरकांनी पुराव्यावह त्यांचे दावे व्यक्तिगत, टपालाने किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सादर करावेत. कम्पनीचे अंतिम दिनांक दिनांक २८ सप्टेंबर २०२३ रोजी घेतला आहे. (स्ट्रक्चरलडव्हा प्रोसेस प्रोसेस प्रोसेस वॉर्ड दिनांक २८ सप्टेंबर २०२३ रोजी घेतला आहे. (स्ट्रक्चरलडव्हा प्रोसेस प्रोसेस प्रोसेस वॉर्ड दिनांक २८ सप्टेंबर २०२३ रोजी घेतला आहे. (स्ट्रक्चरलडव्हा प्रोसेस प्रोसेस प्रोसेस वॉर्ड दिनांक २८ सप्टेंबर २०२३ रोजी घेतला आहे.)

सही /
अंतिम मुद्रा
रमेशम इन्वॉल्व्हन्सी लिक्विडेशन प्रोसेस प्रायव्हेट लिमिटेडचे प्राधिकृत स्वाक्षरीकर्ता
इन्वॉल्व्हन्सी प्रोसेस प्रायव्हेट लिमिटेडचे प्राधिकृत इन्वॉल्व्हन्सी प्रोसेस प्रायव्हेट लिमिटेडचे प्राधिकृत स्वाक्षरीकर्ता
नाम: रमेशम इन्वॉल्व्हन्सी लिक्विडेशन प्रोसेस प्रायव्हेट लिमिटेड, इन्वॉल्व्हन्सी प्रोसेस प्रायव्हेट लिमिटेड, नॉनलीन कंत्राटदारा/आवार्शे-००१३/ आवार्शे-१/२०२३-२३/००४४

दिनांक: १२ नोव्हेंबर, २०२३
ठिकाण: मुंबई
ईमेल आवार्शे: Liquidator.acyula@nlp.co.in, caamith.gupta@gmail.com

HARIYANA SHIP BREAKERS LTD

हरियाणा शिप-ब्रेकर्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: १५६, मेकर चॅम्बर्स VI, २२०, जमनालाल बजाज मार्ग, नरिमन पॉइंट, मुंबई-४०० ०१९.
सीआयएन: एल६११०एमएच११६१पीएलसी१०४७७४, दू. ०२२-२२०४३२११ फॅक्स-०२२-२२०४३२११
वेबसाईट: www.hariyanagroup.com, ई-मेल आयडी: secretarial.hariyana@gmail.com, आरएएसओ प्रमाणित (१४०